

राज्य उत्पादन शुल्क विभागातील
पदांच्या आढाव्यानुसार सुधारीत
आकृतीबंध निश्चित करणे.....

महाराष्ट्र शासन

गृह विभाग

शासन निर्णय क्रमांक: इएसटी-१६१६/प्र.क्र.२००/राउशु-१

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक

मंत्रालय विस्तार, मुंबई- ४०००३२.

दिनांक : ०२ सप्टेंबर, २०२१

वाचा -

- १) शासन निर्णय, गृह विभाग, क्र.इएसटी-२००२/सीआर-९६/इएक्ससी-४, दि.०१.०१.२००३.
- २) शासन निर्णय, वित्त विभाग, क्र.पदनि २०१६/प्र.क्र.८/१६/विसु-१, दि.११.०२.२०१६.
- ३) शासन निर्णय, वित्त विभाग क्र.पदनि -०६१७/प्र.क्र.२०/आपुक, दि.२९.०६.२०१७.

प्रस्तावना -

राज्य उत्पादन शुल्क विभागातील पदांचा आकृतीबंध संदर्भ क्र. १ येथील दि.०१.०१.२००३ च्या शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आला होता. प्रशासकीय विभागांनी त्यांच्या नियंत्रणाखालील कार्यालयातील मंजूर पदांचा आढावा घेऊन सुधारित आकृतीबंधास उच्च स्तरीय सचिव समितीची मान्यता घेण्याबाबतचे निर्देश वित्त विभागाने दिले होते. त्यानुसार, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नियंत्रणाखालील आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क व त्यांचे अधिपत्याखालील क्षेत्रीय कार्यालयातील पदांचा आढावा घेऊन संदर्भ क्र.३ येथील वित्त विभागाच्या शासन निर्णयान्वये गठित उप समिती तथा छाननी समितीच्या दि.०७.०५.२०१९ रोजीच्या बैठकीमध्ये सदरचा प्रस्ताव सादर करण्यात आला. सदर छाननी समितीने आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई व त्यांच्या अधीनस्त क्षेत्रीय कार्यालयासाठी सादर केलेल्या ४३८४ सुधारित पदांच्या तुलनेत एकूण ३८०० पदांना मान्यता देऊन सदर प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी उच्च स्तरीय सचिव समितीच्या बैठकीसाठी सादर करण्याचे कळविले. त्यानुसार मा.मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील उच्च स्तरीय सचिव समितीच्या दि.०३.०८.२०१९ रोजीच्या बैठकीमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागासाठी आकृतीबंध निश्चित करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला.

२. उच्च स्तरीय सचिव समितीने आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, मुंबई व त्यांच्या अधीनस्त क्षेत्रीय कार्यालयात ३१ संवर्गात एकूण ३८०० पदांच्या सुधारित आकृतीबंधास मंजूरी दिलेली आहे. उच्च स्तरीय सचिव समितीने राज्य उत्पादन शुल्क विभागांतर्गत गट-अ संवर्गातील सह संचालक (लेखा व कोषागारे) हे पद व गट-क संवर्गातील मुख्य टंकलेखक आणि टंकलेखक या दोन संवर्गातील पदे रद्द करण्यात यावेत, असे निदेश दिलेले आहेत तर मुख्य लेखाधिकारी (गट-अ) या संवर्गात एक पद निर्माण केले आहे. त्यानुसार पदांच्या सुधारित आकृतीबंधास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:-

आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई व त्यांच्या अधीनस्त असलेल्या क्षेत्रीय कार्यालयातील पदांच्या सुधारित आकृतीबंधास दि.०३.०८.२०१९ रोजी मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्च स्तरीय सचिव समितीच्या बैठकीमध्ये दिलेल्या मान्यतेनुसार खालीलप्रमाणे मंजूरी देण्यात येत आहे :-

- १) उच्च स्तरीय सचिव समितीने दिलेल्या मान्यतेनुसार, सोबतच्या विवरणपत्राप्रमाणे ३१ संवर्गामध्ये ३८०० पदांच्या आकृतीबंधास शासन मान्यता देण्यात येत आहे.
- २) राज्य उत्पादन शुल्क विभागांतर्गत गट-अ संवर्गातील सह संचालक (लेखा व कोषागारे) हे पद रद्द करण्यात येत असून त्याऐवजी, मुख्य लेखा अधिकारी (उप संचालक, लेखा व कोषागार संवर्ग) हे पद नव्याने निर्माण करण्यात येत आहे.
- ३) गट-क संवर्गातील मुख्य टंकलेखक आणि टंकलेखक हे दोन संवर्ग रद्द (मृत संवर्ग) करण्यात येत आहे.
- ४) राज्य उत्पादन शुल्क विभागांतर्गत अनुज्ञप्तीधारक घटकांकवर पर्यवेक्षणासाठी नियुक्त करावयाच्या पदांकरिता नव्याने मानके विहीत करणे व नवीन मंजूर मानकानुसार पदांची पुर्नरचना करणे याबाबतची कार्यवाही सुरु असून, ती पूर्ण होईपर्यंत सद्यःस्थितीत घटकांकरिता निर्माण केलेली / कार्यरत असलेली पदे तशीच सुरु राहतील.
- ५) मुख्यालय तसेच क्षेत्रीय कार्यालयांमध्ये कामकाजाचे स्वरूप, जबाबदारी, कामाचा व्याप, इत्यादी विचारात घेऊन पदसंख्या निश्चित करण्याबाबत मंत्रालयीन प्रशासनीक विभागस्तरावर स्वतंत्रपणे कार्यवाही करण्यात येईल.
- ६) सुधारित आकृतीबंधामध्ये मंजूर पदांसाठी वेतन व भत्त्यापोटी आवश्यक ती अर्थसंकल्पीय तरतूद करण्याबाबत आयुक्त, राउशु, मुंबई यांनी आवश्यक ती कार्यवाही करावी.

२. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.१६९/आ.पु.क, दि.२.०८.२०२१ व क्र.३४२४/सेवा-९, दि.१२.०८.२०२१ अन्वये प्राप्त सहमतीस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०२१०९०२११२४३४४३२९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(युवराज ब.अजेटराव)

उप सचिव ,महाराष्ट्र शासन.

सोबत: विवरणपत्र.

प्रत :

- १) मा.मुख्यमंत्री महोदयांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.

- २) मा. उप मुख्यमंत्री (राज्य उत्पादन शुल्क) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ३) मा.विरोधीपक्ष नेता (विधानपरिषद/विधानसभा)
- ४) मा.राज्यमंत्री (राज्य उत्पादन शुल्क) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ५) मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांचे सह सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ६) मा. प्रधान सचिव, राज्य उत्पादन शुल्क, मंत्रालय, मुंबई.
- ७) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता-१/२), मुंबई/नागपूर.
- ८) सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई (पत्राने).
- ९) आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- १०) संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई.
- ११) अधिदान व लेखा अधिकारी, बांद्रा, मुंबई
- १२) सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
- १३) उप सचिव (वित्तीय सुधारणा/आपुक/सेवा-९), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १४) सह/उप सचिव, राज्य उत्पादन शुल्क, मंत्रालय, मुंबई.
- १५) सह/उप सचिव (अर्थसंकल्प शाखा)/आस्थापना-१, गृह विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १६) सर्व उपायुक्त (वरीष्ठ), राज्य उत्पादन शुल्क
- १७) सर्व अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क
- १८) कार्यासन अधिकारी (अर्थसंकल्प शाखा)/आस्थापना-१, गृह विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १९) कार्यासन अधिकारी (राउशु-२/३), गृह विभाग, मंत्रालय, मुंबई.
- २०) निवडनस्ती कार्यासन, राउशु-१, गृह विभाग, मंत्रालय, मुंबई.

शासन निर्णय, गृह विभाग, क्रमांक इएसटी-१६१६/प्र.क्र.२००/राउशु-१, दि.०२.०९.२०२१
सोबतचे विवरणपत्र.

अ. क्र.	पदनाम	पदाची वेतनश्रेणी	जुन्या आकृतिबंधानुसार मंजूर पदे	सुधारीत आकृतिबंधानुसार मंजूर पदे
१	आयुक्त (भा. प्र. से.)	संवर्ग पद	१	१
२	अपर आयुक्त	१) संवर्ग पद २) S-२७ (११८५००-२१४१००)	१	१
३	सह आयुक्त	S-२५ (७८,८००-२,०९,२००)	२	२
४	उप आयुक्त (वरिष्ठ)	S-२३ (६७,७००-२,०८,७००)	८	८
५	संचालक (अंमलबजावणी व दक्षता)	S-२३ (६७,७००-२,०८,७००)	१	१
६	मुख्य लेखा अधिकारी	S-२३ (६७,७००-२,०८,७००)	०	१
७	उप संचालक (सांख्यिकी व संगणक)	S-२० (५६,१००-१,७७,५००)	१	१
८	उप आयुक्त (कनिष्ठ)	S-२० (५६,१००-१,७७,५००)	२	२
९	अधीक्षक	S-२० (५६,१००-१,७७,५००)	३६	३६
१०	लेखाधिकारी	S-१६ (४४,९००-१,४२,४००)	७	७
११	सहाय्यक आयुक्त	S-१५ (४१,८००-१,३२,३००)	१०	१०
१२	उप अधीक्षक	S-१५ (४१,८००-१,३२,३००)	४८	४८
१३	प्रमुख लेखापाल (स.ले.अ)	S-१५ (४१,८००-१,३२,३००)	८	८
१४	लघुलेखक (उच्चश्रेणी)	S-१५ (४१,८००-१,३२,३००)	८	३
१५	निरीक्षक	S-१४ (३८,६००-१,२२,८००)	२५२	२५२
१६	संशोधन सहाय्यक (संगणक)	S-१४ (३८,६००-१,२२,८००)	२	२
१७	कार्यालय अधीक्षक	S-१४ (३८,६००-१,२२,८००)	५२	५२
१८	लघुलेखक (निम्नश्रेणी)	S-१४ (३८,६००-१,२२,८००)	१६	१६
१९	उप लेखापाल (उ. ले. अ.)	S-१३ (३५,४००-१,१२,४००)	८	८
२०	दुय्यम निरीक्षक	S-१२ (३२,०००-१,०१,६००)	८३७	८९४
२१	लेखापाल	S-८ (२५,५००-८१,१००)	१९	१९
२२	टिपणी सहाय्यक / वरिष्ठ लिपिक	S-८ (२५,५००-८१,१००)	८८	८८
२३	लघुटंकलेखक	S-८ (२५,५००-८१,१००)	३६	३६
२४	सहाय्यक दुय्यम निरीक्षक	S-७ (२१,७००-६९,१००)	२७९	२२२

२५	लिपिक - टंकलेखक	S-६ (१९,९००-६३,२००)	२७०	२७०
२६	जवान	S-६ (१९,९००-६३,२००)	१२३७	१४३१
२७	जवान नि वाहन चालक	S-६ (१९,९००-६३,२००)	२४८	२४८
२८	पट्टा नाईक	S-३ (१६,६००-५२,४००)	८	८
२९	दप्तरबंद	S-३ (१६,६००-५२,४००)	३	३
३०	आवेष्टक (पॅकर)	S-३ (१६,६००-५२,४००)	२	२
३१	चपराशी	S-१ (१५,०००-४७,६००)	१२२	१२०
३२	सह संचालक (लेखा व कोषागारे)	S-२५ (७८,८००-२,०९,२००)	१	० (रद्द)
३३	मुख्य टंकलेखक	S-८ (२५,५००-८१,१००)	१	० (मृत संवर्ग)
३४	टंकलेखक	S-७ (२१,७००-६९,१००)	२	० (मृत संवर्ग)
			एकूण	३८००

(युवराज ब.अजेटराव)
उप सचिव ,महाराष्ट्र शासन.
